

माहानस adj. (f. ई) von महानस *gaṇa* उत्सादि zu P. 4,1,86. — Vgl. महानस 3.

माहानामन (von महानामी) adj. Ait. Br. 6, 24.

माहानामिक (wie eben) adj. = महानामिक HABADATTA beim Schol. zu P. 5,1,94, Vārtt. 1.

माहानामिक (wie eben) adj. = महानाम्यो ब्रह्मचर्यमस्य, महानामी शर्ति oder तासां ब्रतं चरति P. 5,1,94, Vārtt. 1. 2 und Pat. — Vgl. महानामिक.

माहापुत्रि adj. von महापुत्र *gaṇa* मुतंगमादि zu P. 4,2,80.

माहाप्राणा adj. von 1. महाप्राणा *gaṇa* उत्सादि zu P. 4,1,86.

माहाभाग्य n. = महाभाग्य Nir. 7, 4, 5, 23. महा० 13, 1 (v. l. मा०).

माहाराजन (von महाराजन) adj. f. ई mit Safran gefärbt P. 4,2,2, Vārtt. 5. oxyt.: वास्तु Cat. Br. 14, 3, 2, 10.

माहाराजिक (von महाराज) adj. f. ई dem regierenden Fürsten zuge-
then, ihn verehrend P. 4,2,35. 3,97.

माहाराज्य (wie eben) n. die Würde eines regierenden Fürsten Ait.
Br. 8, 6, 12, 15.

माहाराष्ट्र (von महाराष्ट्र) adj. f. ई mahrattisch; subst. f. die mahrattische Sprache Verz. d. Oxf. H. 181, a, 39. VARĀBUŪ 12, 32. STENZLER in MĀRĀH. Einl. V. भाषया माहाराष्ट्राण् (!) VRDDHA-ĀLĀY. Einl. — Vgl. महाराष्ट्र.

माहावार्त्तिक adj. mit (Kātjājanā's) Mahāvārttika vertraut P. 4,2,65, Vārtt., Sch.

माहाव्रती (von 1. महाव्रत) f. die Lehre der Pācūpata Pāab. 20, 11. = पाशुपतशास्त्रसंहृति Schol. I. = यज्ञमीमांसा Schol. II.

माहाव्रतीय bei WEBER, Nax. 2, 282. 345 fehlerhaft für महा०, wie die v. l. hat.

माहिक्ति m. pl. N. pr. eines Volkes MBh. 6, 354 (VP. 188; माहिष v. l.).

माहिकीप्रस्थै adj. (f. ई) von माहिकीप्रस्थ oder मा०; N. pr. eines Dorfes bei den Völkern des Nordens, P. 4,2,110, Sch.

माहित्ति m. pl.; pl. zu माहित्य *gaṇa* काएवादि zu P. 4,2,111.

माहित्यि (patron.) m. N. pr. eines Lehrers Cat. Br. 6, 2, 2, 10. 8, 6, 4, 16. fgg. 9, 5, 4, 57. 10, 6, 5, 9.

माहित्यि m. patron. von महित *gaṇa* गर्गादि zu P. 4,1,105.

माहित्रि n. (sc. मूल्त) Bez. des Liedes RV. 10, 183, das mit den Worten महि त्रीपाम् beginnt, *gaṇa* विमुक्तादि zu P. 5,2,61. M. 11, 249.

माहिन (von 1. महि) adj. f. आ fröhlich, freudig, lustig, erregt; er-
götztlich, erfreuend; = महत् NAIGH. 3, 3. Indra RV. 1, 56, 6, 61, 1. कु-
तृत्स्वभिन्न माहिनः सन्नेको यासि 165, 3, 2, 19, 3. Ushas 5, 43, 8. Pū-
shan 10, 26, 1. 9. — 1, 180, 5. धेन् 3, 6, 4. गिर् 7, 5. यते माहिनं दत्रम-
स्ति 36, 9. घ्रव् 4, 17, 20. उक्तेऽन्नेन्द्रस्य माहिनं वयो वर्धति सौमिनः
8, 31, 1, 1, 151, 9. स तो वस्त्रं उपे मास्यूडा नपान्मार्क्खेनस्य 8, 60, 9, 9, 82, 2.
माहिन् UNĀDIS. 2, 56. n. Herrschaft UGGĀTAL. — Vgl. माहिन.

माहिनावत् (von माहिन) adj. in Erregung befindlich: इन्द्रं एषा दं-
स्तुता माहिनावानुद्वात्राणि समृद्धे दृसनावान् RV. 3, 39, 4. 36, 3.

माहिर् m. Bein. Indra's Thik. 1, 1, 58. मिक् त् H. c. 31.

माहिष (von महिष und महिषी) 1) adj. f. ई dem Büffel —, der Büffel-
kuh eignen, von ihnen kommend P. 4,4,48. द्रृप R. 4, 9, 60. MĀRK. P. 83,
20. वपुम् KĀCīKH. 72, 22. लेष 27 (bei AUFRECHT, HALĀJ. Ind.). मास MBh.

v. Theil.

13, 4247. प्रैक्ष AK. 2, 9, 100. HALĀJ. 4, 79. रूप Verz. d. Oxf. H. 103, b, 8.
VARĀH. BRH. S. 55, 30. तीर् M. 3, 9. JAMA bei KULL. zu M. 3, 8. SPR. 1388.
MĀRK. P. 32, 18. SUṄĀ. 1, 174, 20. 176, 2. धूत 180, 19. SCHOL. zu KĀTJ. ČR.
150, 13. दृथि SPR. 635. पञ्च० (गृहः vgl. पञ्चमित्रिष्ठ) MĀRK. P. 50, 85. —
2) m. pl. N. pr. eines Volkes VARĀH. BRH. S. 17, 26, v. l. VP. 188, N.
54. sg. N. pr. einer Gegend Verz. d. Oxf. H. 339, b, 16; vgl. महिष 2, b
und महिषक.

माहिषक (von महिष) 1) m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 366
(VP. 192). 8, 2066. 13, 2104. 14, 2476. HARIV. 782 (nach der Lesart der
neueren Ausg.). MĀRK. P. 37, 46. Die Bomb. Ausg. des MBH. liest 6, 366
und 13, 2104 महिषकाः. — 2) m. Büffelhirt; s. u. महिषिक.

माहिषस्थली (मा० + स्थ०) f. N. pr. einer Oertlichkeit *gaṇa* धूमादि zu P. 4, 2, 127. Davon adj. माहिषस्थलक ebend.

माहिषिक (von महिष) m. Büffelhirt, der von Büffelzucht lebt M. 3,
166. VP. 209, N. 7. In der neuen Ausg. des VP. II, 219 setzt HALL still-
schweigend die falsche Form माहिषक, die auch ČKDRA. u. पर्वकारी
hat, dagegen माहिषिक in der alphabetischen Ordnung. Für माहिषिक
spricht शारधिक. माहिषिक soll auch den Liebhaber eines lieblichen
Weibes oder den, der von der Prostitution seines Weibes lebt, bezeichnen:
महिषीत्युच्यते नारी या च स्याद्याभिचारिणी । तो डुष्टो कामपति
यः स वै माहिषिकः स्मृतः ॥ KĀCīKH. im ČKDRA. महिषीत्युच्यते नार्या
भग्नोपार्जितं धनम् । उपजीवति पस्तस्याः स वै माहिषिकः स्मृतः ॥ CAL-
DHARASY. zu VP. 2, 6, 15. ČKDRA.

माहिषिका f. N. pr. eines Flusses R. 4, 40, 21. °की 41, 16.

माहिष्मती (f. von माहिष्मत und dieses von महिष्मत्) f. N. pr. einer
Stadt *gaṇa* कत्यादि zu P. 4, 2, 95. MBH. 2, 1124. 1130. 3, 592. 13, 89.
7187. HARIV. 1807 (von Mahishmant gegründet). 5224 (von Muku-
kunda gegründet). RAGH. 6, 43. Verz. d. Oxf. H. 228, b, 24. VP. bei MUIK,
ST. 2, 437. fg. BRAH. P. 9, 15, 22. 26. 16, 17. DAÇAK. 194, 17. 196, 6.

माहिष्मतेयक adj. von माहिष्मती *gaṇa* कत्यादि zu P. 4, 2, 95.

माहिष्य (von महिष) m. eine best. Mischlingskaste, der Sohn eines
Kshatrija und einer Vaicjā AK. 2, 10, 3. H. 896. JĀÉN. 1, 92. तृत्य-
गीतनतत्रीविवरं सप्तरक्ता च माहिष्याणाम् UÇANAS bei KULL. zu M. 10, 6.
COLEBR. Misc. Ess. II, 181.

माहीन m. vielleicht patron.: शा जनं लेषसंदृशं माहीनाशामुपस्तुतम् ।

अग्नम् बिष्टी नमः RV. 10, 60, 1.

माहीयत्वं adj. mit den Worten महीयत्वं (?) beginnend *gaṇa* विमुक्तादि zu P. 5, 2, 61.

माहूरदत् N. pr. eines Ortes Verz. d. Oxf. H. 149, b, 7.

माहुल m. patron. PRĀVĀRĀDH. in Verz. d. B. H. 57, 28. fg.

माहेन्द्र (von महेन्द्र) 1) adj. f. ई auf den grossen Indra bezüglich, ihm
gehört u. s. w. P. 4, 2, 29. ऐन्द्रं वा माहेन्द्रं वा पुरोत्तम् AIT. Br. 7, 4.
उद्धार TS. 6, 5, 5, 3. VS. 24, 17. प्रैक्ष Cat. Br. 4, 3, 2, 15. 5, 4, 8. KĀTJ. ČR.
10, 3, 10. AIT. Br. 3, 21. KĀTJ. ČR. 4, 2, 10. 5, 11, 28. प्रयैक् (v. l. प्रैक्ष) MBH. 5,
4562. वारेन्द्र BRAH. P. 5, 25, 7. कवच R. 6, 86, 25. तनुच्छर RAGU. 12, 86.
शत्रु MBH. 7, 6958. BHĀTTI. 15, 93. धनुम् so v. a. Regenbogen MBH. 5, 5353.
HARIV. 7477. MĀRK. 83, 15. RĀGĀ-TAR. 2, 13. अन्नम् Regenwasser KU-
MĀRAS. 7, 84. SUṄĀ. 1, 238, 18. दिश् so v. a. Osten MBH. 7, 8408. आशा

48*